

29 October 2024

BSE Limited
Department of Corporate Services
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

National Stock Exchange of India Limited
5th Floor, Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.

Ref: 505355

Ref: NESCO

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed again herewith the extract of the newspaper dated 29 October 2024, namely Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) regarding the publication of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September 2024.

The earlier one uploaded is not clear and hence uploading the same again.

You are requested to kindly take the same on record.

Thanks and Regards,

For Nesco Limited

Shalini Kamath
Company Secretary & Compliance Officer
Mem No. A14933

Encl: as above

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156, Rule 1961, Rule 107.

Sangli Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khatan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001, Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "D" (See sub-rule [(1)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 07/11/2022 calling upon the judgment debtor **MRS. KALPNA GOPINATH AGASKAR** to repay an amount mentioned in the notice being Rs.32,01,546/- (Rs.Thirty Two Lac One Thousand Five Hundred Forty Six Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 16/11/2022 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [(1)(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 23/10/2024 of the year.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs. 32,01,546/- (Rs.Thirty Two Lac One Thousand Five Hundred Forty Six Only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Residential Premises- House No.1004, Mayur Niwas, Chiredev Ali, Chiredev Temple, Sec- 19, Koparkhairne Navi Mumbai- 400709

Date: 23.02.2024
Place: NAVI MUMBAI

Sd/- D.J.CHAVAN

Recovery Officer, Under Maharashtra Co. Operative Societies Act, 1960, and Rules 1961, under rule 107 [(1)(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai having its registered office at, 143, Khatan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra, Pin Code-400001, Phone No.022-2269496/97

STAMP

PUBLIC NOTICE

Written offers are invited by the trustees of "St. Marry Education Trust" Taluka Panvel, Dist. Raigad bearing PTR No. E-322 (Raigad) at correspondence address being St.George School,Hissa No.9, Survey No.123, Adai, New Panvel Tal-Panvel,Dist-Raigad, Pin No-410 206, in a sealed envelope for sale of its Trust's Property on as-is-where-is basis i.e "Mauje Majarewadi, Uttar Solapur, Dist: Solapur, Gut No. 99/1/B/PMS, admeasuring 4801.15 sq.mtrs bounded as: East-Renuka Nagar block-2, West- Road, South- Road, North-Road"

Sealed offers should be delivered on or before 30/11/2024 at the correspondence address mentioned hereinabove. Time shall be the essence of contract and offers received after 12.30 pm of 30/11/2024 shall not be entertained.

A copy of terms and conditions for sale and tender form for sale of Trust Property will be available at the above address, from 29/10/2024 to 06/11/2024 between 11:00 a.m. to 02:00 p.m. on depositing sum of Rupees 10,000/- by Demand Draft or by pay order in the name of trust which shall be interest free deposit, which shall be adjusted and/or refunded within week of the date of the acceptance of offer. The last date of receiving offer by the trust is 30/11/2024 on or before 12.30 pm. The offerers shall strictly be adhering to the Terms and Conditions laid by the Trust.

Offers will be opened at 01.30 pm on 30/11/2024 at the St.George School,Hissa No.9, Survey No.123, Adai, New Panvel Tal-Panvel,Dist-Raigad,Pin No-410 206, so all offerers should be present in the office of the Trust. Any deviation from the prescribed letter of offer or Conditional offers or incomplete form shall not be considered and shall result in automatic cancellation. The Trustees reserve their right to accept or reject the offers with or without citing any reasons for the same. The sale of the said property and/or its rights will be subject to the sanction by the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai as per Section 36(1) (a) of the Bombay Public Trusts Act, 1950.

Mr.Mathew Jorge

St. Marry Education Trust,

Tal. Panvel, Dist. Raigad

Trustee

Place:- Panvel
Dated: 29th October 2024

MAHAVIR JAIN TRUST

Dharmaveer Anand Dighe Cancer Hospital, Majiwada, Thane (West), Maharashtra - 400 608.

TENDER NOTICE

Mahavir Jain Trust, Thane inviting sealed Tender for following works.

Name of the Work	Supply, installation, testing & commissioning of passenger lift for Temple at Dharmaveer Anand Dighe Cancer Hospital, Laxmi Nagar, Balkum Pada, Majiwada, Thane (West).
Basis of Tender	Item Rate Basis
Date of issuing Blank Tender Form	29.10.2024 from 11.00 am up to 3.00 pm
Last date & time for issue of Tender	13.11.2024 from 11.00 am up to 3.00 pm
Last date of submission of Tender	18.11.2024 from 11.00 am up to 3.00 pm

Terms and Conditions :

- This tender document is not transferable.
- The Mahavir Jain Trust reserves the right to accept any Tender or reject any or all the Tenders received for the above subject without assigning any reason thereof.
- Tenderer should have min. 5 years of experience in particular work.
- Tender should be submitted in two envelopes, Envelope No. - 1 contains Experience Certificate, Technical Staff Details, Machinery Details, IT returns for last three years, GST Registration Certificate, detail address of office.
- Tenderer should submit commercial bid in Envelope No. - 2.
- Incomplete and overwriting in BOQ form will not be accepted.
- Tenders will not be accepted after the last date of submission.
- No Tender Forms will be issued on Public Holidays and Sunday.
- Blank Tender Forms and submission of Tender at above office only. (Regd. office of Trust)
- Pre-Bid Meeting on 11.11.2024 at 11.00 am at Ashar Group, B-Wing, 11th Floor, Ashar IT Park, Road No. 16Z, Wagle Estate, Thane.

Date: 29.10.2024

Thane

Sd/-

(Deepak Bheda)

Managing Trustee

MAHAVIR JAIN TRUST

VENGURLA BRANCH
Raulwada Tal Vengurla Dist Sindhudurg
राहुवाडा ताल वेङ्गुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग
दूरध्वनी/TELE : 02366-263069
ई-मेल/e-mail : bom1635@mahabank.co.in
प्रधान कार्यालय: लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे-5
Head Office: LOKMANGAL, 1501, SHIVAJINAGAR, PUNE-5

(Appendix IV) POSSESSION NOTICE [Under Rule 8(1)]

WHEREAS,

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Ratnagiri Zone, under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 25.04.2023 calling upon the Borrower/ Mortgagee Mr. Tushar Gajanan Saple to repay amount aggregating Rs.43,68,897.00/- (Rupees Forty Three Lakh Sixty Eight Thousand Eight Hundred Ninety Seven) plus further applicable interest & other charges thereon from 23.04.2023) as mentioned in the demand notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the Public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 24th day of October 2024, pursuant to order passed by the District Magistrate, Sindhudurg under section 14(2) of the SARFAESI Act 2002 in Order No.32/2024 on 21.06.2024.

The Borrower and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Maharashtra Vengurla Branch for an aggregating Rs.43,68,897.00/- (Rupees Forty Three Lakh Sixty Eight Thousand Eight Hundred Ninety Seven) plus further applicable interest & other charges thereon from 23.04.2023.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

All the Pieces and Parcel of N land Survey No. 218 Hissa No. 08, admeasuring 0-02-51 H.R. Situated bearing and lying at village Hodavada, Taluka-Vengurla, District-Sindhudurg. Owned by Mr. Tushar Gajanan Saple. Bounded as under;
On or towards North : S. No. 218 Hissa No. 4,6,7
On or towards South : Remaining area from S. No. 218 Hissa No. 8
Open land; East: Western Express highway; West: By Survey Nos.56 and 60(p); South: By Survey Nos.98 and 06;
On or towards East : S. No. 152
On or towards West : Remaining area from S. No. 218 Hissa No. 8
Together with the building and structures constructed to/be constructed thereon and all the fixtures annexed thereto.

Date: 24/10/2024

Place: Hodavada, Taluka- Vengurla.

Sd/-

Authorised Officer

Bank of Maharashtra

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from reputed developers for redevelopment of

"SONI BHAVAN CHS LTD." At Panchal Nagar, Nallasopara (West), Taluka - Vasai, Dist. - Palghar. Plot area as per survey report with society is 925 Sq.Mt.

The tender documents are available at PMC office on payment of Rs. 25,000/- (Non Refundable) by Demand Draft in favour of "Propex Consultancy Services LLP" from 29-10-2024 to 4-11-2024, between 10 am to 6 pm. Pre-Bid Meeting will be conducted in PMC's Office as per appointment taken. The last date of Tender Submission is 10-11-2024 at PMC office between 11am to 6pm.

If till dated 10-11-2024 minimum 3 tenders are not received in above mentioned last date, then availability and submission date will be extended for first 7 days and thereafter again 7 days as per need.

The society reserves the rights to reject any or all of the tenders without assigning any reason whatsoever. Developer must have at least 3-4 building redevelopment experience.

Propex Consultancy Services LLP
Office No. 3, 1st Floor, Sai Akruji Empire CHS Ltd., Near Woodland Hotel, Ramdev Park Road, Indrakul Phase - 6, Bhayander (East), Thane - 401105.
885018724/9967340000
Email: info@propex.org
Society Address
Soni Bhavan CHS Ltd.
Panchal Nagar, Station Road, Nallasopara (West), Palghar - 401203.

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 103558 and Distinctive No. 145434275 to 145439244, Equity Shares Nos. 4970 under the Folio No. MAS0025558 of CIE Automotive India Limited standing in the name of Late Mr. GOVIND BOLAR SUVARNA have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Name of Applicants
1. Mrs. Sybil William Salins
2. Mrs. Vanita James Tivade

Place: Mumbai.

Date: 29/10/24

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed through this Public Notice that, Our Client M/S. ACC EXPERTISE LLP, having office address at -307/308, 3rd floor, The Land Mark Building, Plot No-26A, Sector-07, Kharghar, Navi Mumbai- 410210, are intend to acquire the development rights from M/s. Shree Balaji Builders & Developers, having its registered office at 202/203, Sudama Commercial Complex, Katali Naka, Kalyan -Shil Road, Dombivali (East) Taluka-Kalyan, District-Thane, (the current Developer) and the respective land owners in respect of the below mentioned Property situated at Village -Nilje, Tal. Kalyan, District-Thane.

Property Details

Sr	Old Survey No	New Survey No	AREA H-R-P	Name of Original Land Owners
1	33/3C	46/3C	0-10-0	Naresh Shanivar Bhoir
2	33/3B	46/3B	0-10-0	Naresh Shanivar Bhoir
3	33/5A	46/5A	0-10-0	Jaydas Bedkya Patil, Sectabai Patil & Others
4	33/2	46/2	0-4-0	Naresh Shanivar Bhoir & Others
5	33/3A	46/3A	0-28-0	Naresh Shanivar Bhoir & Others
6	33/4	46/4	0-1-0	Naresh Shanivar Bhoir & Others
7	33/9	46/9	0-4-0	Naresh Shanivar Bhoir & Others
8	33/10	46/10	0-4-0	Naresh Shanivar Bhoir & Others
9	34/1A	48/1A	0-7-0	Naresh Shanivar Bhoir & Others
10	39/18	39/18	0-4-8	Naresh Shanivar Bhoir & Others
11	39/9	39/9	0-30-0	Naresh Shanivar Bhoir & Others
12	34/1B	48/1B	0-14-5	Dashrath Sidhu Patil & Others
13	39/2A	39/2A	0-66-0	Laxman Shantaram Patil
14	39/2E	39/2E	0-25-0	Ramdas Gotiram Patil
Total				2H-18-3P

Hereinafter referred as the said property. Hence any person or persons/Company/Developers/Builders/Financial Institution etc. having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 15 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and our client shall proceed further for obtaining developments rights by executing appropriate documents in respect of the same.

Date: 29/10/2024

Place: Navi Mumbai

Mr. Lalit V. Jain

(Mob.No 9820169331)

Mrs. Savana A. Misal

(Mob.9594220631)

Advocate High Court, Mumbai

Office Address:-

1) Room No-51, 2nd Floor, Darashaw Building, 24 Jambhulwad, Dhobi Talao, Near Edward Talikes, Marine Lines, Mumbai -400002.

2) Shop No-7, 3rd Floor Darshan CHS Ltd, Plot No-95/96, Sec-34, Kamothe, Navi Mumbai 410 209.

E-mail - adv.suvarnamisal@gmail.com,

PUBLIC NOTICE

The branch of IIFL Finance Ltd. located at BMT Residency, Shop No. 2, Karjat Ambrao Road, Karjat - 410 201 will be shifting to below mentioned address with effect from 30th October, 2024.

New Address: IIFL Finance Ltd., Hutmatia Kotwal Vijayam Mandir, Shop No. 3 & 4, Opp. VSD Snacks Corner, Near Raj Nova Talkies, Karjat Ambrao Road, Karjat Pin: 410 201
Contact No. 73044 12323

All existing services can be availed at the new location.

जारी सूचना

आयआयएफएल फायनान्स लि. बीएमटी रेसिडेन्सी, दुकान नं. 2, कर्जत अंबराव रोड, कर्जत - 410201, 30 ऑक्टोबर 2024 पासून आपली शाखा खालील पत्त्यावर स्थलांतरित करणार येत आहे.

नवीन पत्ता: आयआयएफएल फायनान्स लिमिटेड, हुतमाती कोतवाल विजयाम मंदिर, दुकान क्रमांक 3 आणि 4, VSD स्नॅक्स कॉर्नर समोर, राज नोवा टॉकीज परक, कर्जत अंबराव रोड, कर्जत पिन: 410 201
संपर्क: 73044 12323

सर्व विद्यमान सेवा नवीन ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client is negotiating to purchase from (1) MISS RINA MUKESH MEHTA, (2) MR SHAJNAK MUKESH MEHTA their right, title and interest in respect of the Premises more particularly described in the Schedule hereunder written.

Any persons having any claim against, in or upon the said Premises or any part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage (equitable or otherwise), partnership, joint venture agreement, development rights, lease, tenancy rights, easement, gift, lease, lien, charge, trust, right of residence, maintenance, pledge, guarantee, loans, advances, injunction or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitral award or otherwise whatsoever, is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at her office at 4 Shambhu Estate, ground floor, Juhu Koliwada, Juhu Road, Santacruz (West), Mumbai 400049, within 14 days from the date hereof failing which any such right, title, benefit, or interest, claim and/or objection, if any, in/qua the said Premises shall be considered as waived and/or abandoned and such right, title, benefit, interest, claim and/or demand shall be deemed to be non-existent in respect of the said Premises.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ("The said Premises above referred")

Flat bearing No. 71, admeasuring 1474 sq.ft. built-up area equivalent to 136.99 sq. mtrs. on the 7th (seventh) floor of the building known as "Shubhangan" of Shubhangan Co-operative Housing Society Ltd., situate lying and being at J.S. V.P. Road, Gazdhar Scheme, Santacruz (W), Mumbai - 400054, bearing CTS no. 428 of Bandra-G (Andher) Mumbai - 400 054 together with all those 5 (five) fully paid-up shares of Rs 50/- (Rupees Fifty only) each bearing distinctive numbers 61 to 65 (both inclusive) issued under Share Certificate No. 13 dated 17th August, 2008 by the Society, along with a Car Parking Space no. 17 in the basement of the Building.

Dated this 28th day of October 2024

Dilpreen Kaur

Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocates are investigating the title of M/s. Laxmidevi Lifespace LLP, a Limited Liability Partnership firm duly registered as per the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008 Indian Partnership Act 1932 having LLP Identification No. AAZ-2049 and having its registered address at Shop No. 1, Shri. Sairam Apartment, Plot No. 86, opposite Cinemax, Near Ram Mandir Railway Station, Ram Mandir, Mumbai in respect of the property more particularly described in the SCHEDULE hereunder written.

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece and parcel of property being non-agricultural land bearing Final Plot no. 27 (erstwhile known as Plot no. 25) bearing corresponding CTS no. 105, 105/1 to 16 formed out of Survey no. 393, admeasuring about 1112.04 square meters or thereabouts of Village Santacruz East, Taluka Bandra, District Mumbai lying, being and situated at Final Plot no. 27, CTS no. 105, 105/1 to 16, 14 Ward, Santacruz East, Mumbai - 400 055 along with the building structure standing thereon and known as "JAY SHREE ANAND DHAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" in the Registration District and Sub-District of Mumbai.

Date: 29-10-2024

Place: Mumbai

Sd/-, Mr. Mandar Joshi

Mr. Milind Nar

Unit No. 1C, Opp. Gulmohar CHS Ltd., Aarey Road, Sitaram Park Marg, Goregaon (W), Mumbai - 400 104.

Email Id: mandarjoshi108@gmail.com | Mob: +91 9967712566

Email Id: milindnargol@gmail.com | Mob: +91 8080651995

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH-1 AND

IN THE MATTER OF SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN LMCS INFRA HOLDINGS PRIVATE LIMITED AND

LMCS MARITIME PRIVATE LIMITED AND

THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS AND

IN THE MATTER OF C.P.(CAA)/179(MB)2024 AND IN C.A.(CAA)/188(MB)2023 AND

IN THE MATTER OF LMCS MARITIME PRIVATE LIMITED CIN U61200MH2016PTC280484

REGD. OFFICE: 2-B, 1ST FLOOR, INDUSTRY MANOR, APPA SAHEB MARATHE MARG, PRABHADEVI MUMBAI-400025

EMAIL: CHAIRMAN@LMCSMARITIME.COM CONTACT NO:022-68771806

...TRANSFEEER COMPANY

LMCS INFRA HOLDINGS PRIVATE LIMITED

CIN: U74900KA2013PTC071559

Registered office: 4th Floor, CTS No. 435/A1, A2, B, C & D, Marigold Apartment, Congress Road, OPP 1st Railway Gate, Tilakwadi, Belgaum-590006, Karnataka

Email: mg.lmcsinfra@lokmanyasociety.org Contact No: 0831-2436777

... TRANSFEROR/PETITIONER

LMCS MARITIME PRIVATE LIMITED

CIN: U61200MH2016PTC280484

Registered office: 2-B, 1st Floor, Industry Manor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Mumbai-400025

Email: chairman@lmcsmaritime.com Contact No 022-68771806

... TRANSFEREE/PETITIONER

NOTICE OF HEARING OF PETITION

A petition under Section 230 and 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of Scheme of Amalgamation of LMCS Infra Holdings Private Limited ("Transferor Company") with LMCS Maritime Private Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors was presented by the petitioner (Transferee Company) and the said petition is fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench-1 on 12th November 2024.

Any person who is desirous of supporting or opposing the said petition should send to the petitioners' registered office address mentioned herein, notice of his or its intention signed by him/it or his/its advocate, with his or its name and address, so as to reach the petitioners' registered office address not later than two (2) days before the date fixed for the hearing of the petition. Where he or it seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of affidavit, shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same, on payment of the prescribed charges for the same.

CS Rohan Shinde
Practicing Company Secretary (Petitioners)
Membership No: 52440 COP - 22916
D1706 Bageshree, Nanded City Phase 2,
Sihangad Road, Pune -41 1068

Place: Mumbai

Date: 29.10.2024

MUMBAI DISTRICT CO-OP. HOUSING FEDERATION LTD.

Office of the SPECIAL RECOVERY & SALES OFFICER
103, Vikas Premises, G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai - 400001.

DE



CHANGED OF NAME
ASHOK KUMAR MUNISHWAR KORI
FATHER OF ARMY NO 4589986F RANK
SEP NAME KORI DEEPAK ASHOK

सूचना
श्री. रविंद्र प्राणजीवनदास मधुरिया यांच्या नावे
असलेले रु.४५५,०००/- करिता दिनांक २२

एलकेपी फायनान्स लिमिटेड
सीआयएन: एल६५९९०एमएन१९८४पीएलसी०३२८३१
नोंद. कार्या: ११२-ए/२०३, एमसी सेंट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

LATE MRS. ANCHAL ANURAG JYOTI was member (100% undivided share) of the 'GHANSHYAM ENCLAVE PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD' situated at CTS No.855, Survey No.33, Near Lala Padas Police Chowky, Link Road, Kandivali West, Mumbai - 400067 and owner holding Unit No.1009 on 10th Floor died on 15.09.2024 died without making any nomination.

अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड
सोआयएन: L27104MH1985PLC035659

Table with 6 columns: अ. क्र., तपशील, एफकित, रकमेची तिमाही, सहाय्यी, रकमेची तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. कंपनीचे वरील एफकित व सहाय्यी वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली असेल.
२. वरील निकष हे कंपनीच्या वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे.

MUFTI
Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Six Months Ended September 30, 2024

Table with 5 columns: Particulars, Standalone Quarter Ended, Standalone Half Year Ended, Consolidated Quarter Ended, Consolidated Half Year Ended. Rows include Total revenue, Profit before tax, Net profit, etc.

Notes:
1. The Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and six months ended September 30, 2024, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on October 28, 2024.

KAYA LIMITED
Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended 30 September 2024

Table with 4 columns: Sr No., Particulars, Quarter ended 30 September 2024, Quarter ended 30 September 2023, Year ended 31 March 2024. Rows include Total Income from Operations, Net Profit, etc.

Notes:
1. The above results have been approved and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on 28 October 2024.

Table with 4 columns: Particulars, Quarter ended 30 September 2024, Quarter ended 30 September 2023, Year ended 31 March 2024. Rows include Total Income from operations, Profit/Loss, etc.

3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

Place: Mumbai
Date: 28 October 2024




Table with 6 columns: अ. क्र., तपशील, एफकित, रकमेची तिमाही, सहाय्यी, रकमेची तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. कंपनीचे वरील एफकित व सहाय्यी वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली असेल.
२. वरील निकष हे कंपनीच्या वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे.

नेस्को लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: नेस्को सेंट, परिचय नुतनगी महापार्क, गोवावा (पूर्व), मुंबई-४०००६३.

Table with 6 columns: अ. क्र., तपशील, तिमाही, सहाय्यी, तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. सार वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे व तपस्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २८.१०.२०२४ रोजी याच पडविल्या सभेत त्यांना मंजूर झाल्या आहेत.

एशियन स्टार कंपनी लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मितल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ई-मेल: secretarial@asianstargroup.com, वेबसाइट: www.asianstargroup.com

Table with 6 columns: अ. क्र., तपशील, एफकित, रकमेची तिमाही, सहाय्यी, रकमेची तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. सार वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे व तपस्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २८.१०.२०२४ रोजी याच पडविल्या सभेत त्यांना मंजूर झाल्या आहेत.

एशियन स्टार कंपनी लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मितल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ई-मेल: secretarial@asianstargroup.com, वेबसाइट: www.asianstargroup.com

Table with 6 columns: अ. क्र., तपशील, एफकित, रकमेची तिमाही, सहाय्यी, रकमेची तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. सार वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे व तपस्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २८.१०.२०२४ रोजी याच पडविल्या सभेत त्यांना मंजूर झाल्या आहेत.

एशियन स्टार कंपनी लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मितल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ई-मेल: secretarial@asianstargroup.com, वेबसाइट: www.asianstargroup.com

Table with 6 columns: अ. क्र., तपशील, एफकित, रकमेची तिमाही, सहाय्यी, रकमेची तिमाही, सहाय्यी. Rows include financial data for various quarters.

टीप:
१. सार वित्तीय निकषांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यात्मक व शिफारस करणाऱ्या आली आहे व तपस्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २८.१०.२०२४ रोजी याच पडविल्या सभेत त्यांना मंजूर झाल्या आहेत.

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr. Mohan Parmanand Jagger, co-owner/member alongwith Mr. Jasrajmal P. Jaggar of the Anandhi Vishwa-Geet Premises Co-operative Society Ltd., having address at Four Bungalows Road, Andheri (West), Mumbai - 400053, of the said Room No. C on the Ground Floor, addressing 213 Sq. Ft., (Carpet Area) and Gala No. 2 on the Ground Floor, addressing 229 Sq. Ft., (Carpet area), in the building of the Society, stating that Mr. Mohan Parmanand Jagger died intestate without making any nomination as on 02/07/2020.

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr. Mohan Parmanand Jagger, co-owner/member alongwith Mr. Jasrajmal P. Jaggar of the Anandhi Vishwa-Geet Premises Co-operative Society Ltd., having address at Four Bungalows Road, Andheri (West), Mumbai - 400053, of the said Room No. C on the Ground Floor, addressing 213 Sq. Ft., (Carpet Area) and Gala No. 2 on the Ground Floor, addressing 229 Sq. Ft., (Carpet area), in the building of the Society, stating that Mr. Mohan Parmanand Jagger died intestate without making any nomination as on 02/07/2020.

Ms. Bharati Mohan Jagger intends to apply for transfer of Shares to her name of the above said Room and Gala held by the deceased member in the Society. The other legal heirs have decided to release their respective rights in the said Room and Gala in favour of Ms. Bharati Mohan Jagger of the shares held by the deceased member. Mr. Mohan Parmanand Jagger. On behalf of my client, Ms. Bharati Mohan Jagger, the undersigned advocate hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital property of the Society within a period of 14 (Fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of Shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the abovementioned Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society.

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr. Mohan Parmanand Jagger, co-owner/member alongwith Mr. Jasrajmal P. Jaggar of the Anandhi Vishwa-Geet Premises Co-operative Society Ltd., having address at Four Bungalows Road, Andheri (West), Mumbai - 400053, of the said Room No. C on the Ground Floor, addressing 213 Sq. Ft., (Carpet Area) and Gala No. 2 on the Ground Floor, addressing 229 Sq. Ft., (Carpet area), in the building of the Society, stating that Mr. Mohan Parmanand Jagger died intestate without making any nomination as on 02/07/2020.

Mr. Pankaj Dhananath Mehta alias Pankaj D. Mehta alias Pankaj Mehta (100%) was the member of the Sheffield Towers Co-operative Housing Society Ltd., and held the Flat No. 607 on the 6th Floor, addressing 530 Sq. Ft., (Carpet area), of the building known as Sheffield Towers Co-operative Housing Society Ltd., 2nd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053. Mr. Pankaj Dhananath Mehta alias Pankaj D. Mehta alias Pankaj Mehta died as on 10th day of January 2024 without making any nomination, his wife, Mrs. Manju Dhananath Mehta surviving legal heir, Miss. Harsha Pankaj Mehta (Daughter), has applied for transfer of 100% Shares to her name of the above said Flat held by the deceased member in the Society.

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr. Mohan Parmanand Jagger, co-owner/member alongwith Mr. Jasrajmal P. Jaggar of the Anandhi Vishwa-Geet Premises Co-operative Society Ltd., having address at Four Bungalows Road, Andheri (West), Mumbai - 400053, of the said Room No. C on the Ground Floor, addressing 213 Sq. Ft., (Carpet Area) and Gala No. 2 on the Ground Floor, addressing 229 Sq. Ft., (Carpet area), in the building of the Society, stating that Mr. Mohan Parmanand Jagger died intestate without making any nomination as on 02/07/2020.

Y. A. C. INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED, situated at Kondivita Road, Andheri East, Mumbai- 400 059, hereby notify that the Duplicate Share Certificate No 011 bearing distinctive numbers from 51 to 55 issued in the name of Mr. Gordhanas Mathurdas Gokhani & Mrs. Santokhas Gordhanas Gokhani and endorsed in favor of Mr. Pankaj Kapoor and Mrs. Neerja Kapoor is misplaced or lost. Any persons, financial institutions, having any interest by way of lien, mortgage, charges, pre-emption, claim of any nature whatsoever, may make the same known to the Hon. Secretary, in writing, along with documentary evidence within 15 days from the date of this publication, on the expiry of which Duplicate Certificate will be issued.

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr. Mohan Parmanand Jagger, co-owner/member alongwith Mr. Jasrajmal P. Jaggar of the Anandhi Vishwa-Geet Premises Co-operative Society Ltd., having address at Four Bungalows Road, Andheri (West), Mumbai - 400053, of the said Room No. C on the Ground Floor, addressing 213 Sq. Ft., (Carpet Area) and Gala No. 2 on the Ground Floor, addressing 229 Sq. Ft., (Carpet area), in the building of the Society, stating that Mr. Mohan Parmanand Jagger died intestate without making any nomination as on 02/07/2020.

NOTICE is hereby given to the public at large that my client MRS. KAVITA SANDEEP BHOSALE, Residing at A-1, Kamal Apartment, Opp. Liti Flower English School, Sumeipada, Tal. Vasai, Malasopara West, Thane - 401203, that my client desire to purchase the Flat Premises i.e. Flat No.303, 3rd Floor, B Wing, Adhish Apartment, Eknath Hatiskar Marg, Khajurhatwadi, Prabhadevi, Mumbai - 400025, (hereinafter referred to as the said Premises) from MR. RAVINDRA JAKKANI JAKKANI and SMT. LAXMI RAVINDRA JAKKANI and MR. MAHESH RAVINDRA JAKKANI, (who are the Owners of the above said premises) and they lost the original document such AGREEMENT FOR SALE executed between the DR. CHANDRABHANU RAMDAYAL MAURYA and SMT. LAXMI RAVINDRA JAKKANI and SMT. LAXMI RAVINDRA JAKKANI on dated 16/09/2008 which was registered with the registration office Mumbai City-1 vide Reg. No. BBE-1-8013-2008 dated 16/09/2008, if any person or persons having custody of said document or claim any rights, title or interest in respect of the said premises any part thereof are hereby requested made the same known in writing with document evidence at my office within 15 days from the date of publication at Adv. M. H. CHHIPRA, 315, Kondaji Chawl, Parli, Mumbai - 12 (Mob. No.9821400234) or my client afterwards their rights, title, interest or claim will be waived, which please record.